

राज्यातील आजी/माजी सैनिकांचे प्रश्न
सोडविण्यासाठी तालुका पातळीवर
तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली
समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय, क्रमांक:सैकवि-१०९९/२८८/प्र.क्र.४०/९९/२८
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : १६ जानेवारी, २००१.

प्रस्तावना :-

महाराष्ट्राचे अधिवासी असलेल्या आजी/माजी सैनिकांना राज्यशासनामार्फत त्यांच्या पुनर्वसनासाठी व कल्याणासाठी विविध प्रकारच्या सवलती देण्यात येतात. याबाबतचे संबंधीत लाभार्थ्यांचे अर्ज प्रथमतः जिल्हा स्तरावरील त्या त्या जिल्हाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांकडे प्राप्त होतात व तदनंतर ते तालुका पातळीवर गट विकास अधिकारी, तहसिलदार पोलीस यांच्याकडे कार्यवाहीस्तव पाठविण्यात येतात. परंतु तालुका पातळीवर अशा ब-याच प्रकरणांवर कालपव्यय होतो व माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी बराच विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात मा.मंत्री, माजी सैनिक कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत दिनांक १.७.२००० रोजी विधान भवन, पुणे येथे संबंधीत सर्व शासकीय अधिका-यांसमवेत एक बैठक झाली होती. या बैठकीत माजी सैनिकांचे जमिन व इतर प्रश्न सोडविण्यासाठी माजी सैनिक/गट विकास अधिकारी/तहसिलदार/पोलीस अधिकारी यांची प्रत्येक तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे.

शासन निर्णय :-

वरील पार्श्वभूमीस अनुसरून शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की राज्यातील आजी/माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांचा जिल्हास्तरावर / तालुकापातळीवरच विनाविलंब निपटारा करण्याच्या अनुषंगाने राजस्थान शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या धर्तिवर अधिकारांचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक तालुका पातळीवर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात यावी.

- | | | |
|----|---|------------|
| २) | गटविकास अधिकारी | सदस्य |
| ३) | पोलीस अधिकारी (पो.निरिक्षक किंवा त्यावरील दर्जाचा) | सदस्य |
| ४) | दोन प्रतिष्ठित नागरिक (एस.डी.ओ.द्वारा पुरस्कृत) | सदस्य |
| ५) | दोन माजी सैनिक (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुरस्कृत) | सदस्य |
| ६) | संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी | सदस्य सचिव |

जिल्हयातील जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांनी जिल्हयातील प्रत्येक तालुका पातळीवरील जिल्हयातील आजी/माजी सैनिकांचे विविध प्रश्न/अडथळी सोडविण्यासाठी वरीलप्रमाणे समितीची बैठक जिल्हयातील प्रत्येक तालुका स्तरावर दर सहा महिन्यांनी आयोजित करून त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा व प्रलंबित प्रकरणावर केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पाठवावा. संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अशा प्राप्त होणा-या अहवालाची छाननी करून त्या अहवालाची एकत्रित माहिती शासनाला अवलोकनार्थ पाठवावी.

गटीत करण्यात आलेल्या समितीची कार्यकला खालीलप्रमाणे आहे :-

- १) माजी सैनिकांच्या/विधवांच्या विविध कल्याणकारी योजनांची / प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेणे.
- २) राज्य शासनाकडून माजी सैनिक /विधवांना मिळणा-या आर्थिक सहाय्यासंदर्भातील विविध समस्यांचे निराकरण करणे.
- ३) माजी सैनिक, शौर्यपदक धारक, त्यांच्या विधवा यांची जमिनीबाबतची प्रकरणे, जमिनीच्या अतिक्रमणाची प्रकरणे त्वरेने निकालात काढण्यासाठी उपाययोजना करणे.
- ४) युध्द विधवा / शौर्यपदक धारक माजी सैनिकांचा सन्मान करणे.
- ५) राज्य शासनाच्या विविध उपक्रमात माजी सैनिकांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे.
- ६) माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनाची प्रकरणे त्वरेने निकालात काढणे.
- ७) माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय यांच्यावर होणा-या अन्यायाबाबत तात्काळ कार्यवाही करणे.

- ८) सैन्यदलात नविन तरुण भरती होण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण तयार करणे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावान,

~~कांच. थोरवे~~
(कांच. थोरवे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव/उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव,

सर्व मंत्री/-राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

मा. मंत्री, माजी सैनिकांचे कल्याण यांचे खाजगी सचिव,

मा. राज्यमंत्री, माजी सैनिकांचे कल्याण यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिवांचे स्विय सहाय्यक,

सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव / सचिव,

प्रधान सचिव (मासैक) यांचे स्विय सहाय्यक,

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

कमांडर, महाराष्ट्र गुजरात एरिया मुख्यालय, कुलाबा, मुंबई - ४०० ००५,

सर्व विभागीय आयुक्ता,

सर्व जिल्हाधिकारी,

संचालक, सैनिक कल्याण विभाग, शासकीय बंगला क्र.६, शास्त्रीनगर, येरवडा,

पुणे - ४११ ००६,

सर्व शहर / जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,

सर्व मंत्रालयीन विभाग / मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभागीय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागाची सर्व कार्यासने,

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई,

निवड नस्ती (२ प्रती).